

महिला आर्थिक विकास महामंडळ
(महाराष्ट्र शासन अंगीकृत)
संदर्भ जाहिरात क्र.१० / २०१७

महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे राबविण्यात येणा-या विकासात्मक योजनांतर्गत सर्व जिल्ह्यांमध्ये MIS Officer यांची नेमणूक कंसलटंट तत्वावर करावयाची आहे. सदर कंसलटंसीचा कालावधी सप्टेंबर २०१७ पर्यंत असेल. फक्त मुंबई जिल्हयातील कंसलटंटसीचा कालावधी मार्च २०१८ पर्यंत राहिल. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

अ. क्र.	पदाचे नाव व ठिकाण	किमान शैक्षणिक पात्रता	अनुभव	कमाल वयो-मर्यादा	दरमहा मानधन (रु .)
१	MIS Officer- प्रत्येक ग्रामीण जिल्हया करीता ०१ व मुंबई जिल्हया करीता ०१ याप्रमाणे एकूण ३४ कंसलटंट	B.Sc with IT/ Computers / Statistics अथवा B.E. with IT/ Computers / Statistics.	दोन वर्षांचा IT क्षेत्रामधील डीग्री प्राप्त केल्यानंतरचा अनुभव असणे आवश्यक. या अनुभवामध्ये MIS based Programme manage करणे, त्यामधील तांत्रिक बाबी हाताळणे, Excel based data management करणे, Power point presentation तयार करणे याचा समावेश राहिल.	५० वर्षे पर्यंत	दरमहा रु.२२,०००/- इतकी कंसलटंसी फी.(१०% TDS कपात होईल)

वरील MIS Officer नियुक्तीसाठी इच्छूक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दि. २४.४.२०१७ पर्यंत संबंधित जिल्हा कार्यालय, जिल्हा समन्वय अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), यांचेकडे प्राप्त होतील अशा त-हेने पाठवावेत. इमेलव्दारे पाठविलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. अर्जासोबत शैक्षणिक पात्रता, वय, अनुभव या बाबींशी संबंधित आवश्यक ती कागदपत्रे साक्षांकित करून पाठवावीत. अर्जावर पासपोर्ट आकाराचा स्वाक्षरी केलेला फोटो चिकटवावा, वयोमर्यादा अर्ज सादर करावयाच्या अंतिम दिनांकास गणण्यात येईल. अर्जासोबत आवश्यक त्या साक्षांकित कागदपत्राच्या प्रती जोडलेल्या नसल्यासख, तसेच अपूर्ण माहिती असलेल्या आणि विहित दिनांकानंतर प्राप्त होणा-या अर्जाचा विचार केला जाणार नाही. प्राप्त अर्जांची जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रता निकषाप्रमाणे अर्ज छाननी समितीतर्फे अर्जांची छाननी करण्यात येईल. सर्व उमेदवारांचे short listing लेखी परिक्षेद्वारे करण्यात येईल. त्यानंतर उमेदवारांची मुलाखत घेऊन गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. गुणवत्तेनुसार निवड झालेल्या सल्लागार उमेदवारांना विहित कालावधीसाठी कंसलटंट म्हणून TOR देण्यात येईल. नियुक्तीसाठी गैरमार्गाने शिफारस आणणा-या उमेदवारांना अपात्र ठरविण्यात येईल. इतर सर्व बाबी समान असतील तेंव्हा महिला उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. यासंदर्भातील सर्व अधिकार महामंडळ राखून ठेवीत आहे.

सोबत जिल्ह्यांच्या पत्त्यांची यादी दिलेली आहे.

सही/-
उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक